



## जुन्या तीन चाकी व चार चाकी वाहनांवर कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

१. बँकेच्या छापील नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज कर्जदार व दोन जामिनदार बँकेचे नियमित व नाम-मात्र सभासद तथा के.वाय.सी. सह पूर्तता आवश्यक.
  २. वाहनाचे आर. सी. बुकची मूळप्रत.
  ३. वाहनाचे व्हॅल्युएशन रिपोर्ट. (बँकेचे अधिकृत व्हॅल्युएटर यांचेकडील)
  ४. तारण देत असलेल्या मिळकतीचा ७/१२ उतारा किंवा सिटी सर्वे उतारा चतुःसिमेसह.
  ५. शॉप अॅक्ट लायसेंस किंवा ग्रामपंचायतीचा व्यवसाय असल्याबाबतचा दाखला.
  ६. वाहनाचे परमिट.
  ७. ड्रायव्हींग लायसन्स (झेरॉक्स प्रत).
  ८. CIBIL Report.
  ९. कर्जदार व जामिनदार यांची के.वाय.सी. तसेच त्यांचे मागील ३ वर्षांचे आर्थिक पत्रके व आयकर विवरण पत्रके इ.
  १०. कर्जदाराचे रेशनकार्डची सर्टिफाईड झेरॉक्स प्रत, पॅनकार्ड झेरॉक्स प्रत.
  ११. वाहनाचा फुल इन्शुरन्स (इन्शुरन्स कव्हर नोट).
  १२. वाहनाचा फोटो/डुप्लीकेट चावी.
  १३. कर्जदार नोकरी करीत असल्यास पगाराचा दाखला व हमीपत्र तथा पगार खात्याचे मागील ६ महिन्यांचे पासबुक झेरॉक्स.
- नोटे :- या व्यतिरिक्त आवश्यक असल्यास बँकेने मागणी केल्यास लागणारी कागदपत्रे.**

